

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती
सदस्य व ग्राम पंचायतीच्या सरपंचांना
ओळखपत्र देणेबाबत..

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: झेडपीए-२०१२/८६ रा.मं./प्र. क्र. १७३/पंरा-१

बांधकाम भवन, तळमजला,
२५, मझबान पथ, फोर्ट, मुंबई - ४०० ००१
दिनांक : ११ फेब्रुवारी, २०१४

वाचा -

१) शासन निर्णय क्रमांक: झेडपीई १०/प्र क्र १९६/२०००/०५, दिनांक ११ सप्टेंबर, २०००

प्रस्तावना -

राज्यातील जिल्हा परिषदांचे उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती व पंचायत समित्यांचे सभापती यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक ११ सप्टेंबर, २००० अन्वये घेण्यात आला असून सदर ओळखपत्र देण्यासाठी संबंधित विभागीय आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागणे, कामानिमित्त बाहेर गेल्यावर स्वतःची ओळख पटविताना होणारी अडचण तसेच प्रसंगानुरूप उपयोगी म्हणून ओळखपत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय-

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायतीचे सरपंच यांना प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते, कामानिमित्त बाहेर गेल्यावर स्वतःची ओळख पटविताना होणारी अडचण तसेच प्रसंगानुरूप उपयोगी पडावे, यासाठी त्यांना खालील अटीच्या अधिन राहून ओळखपत्र देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर विहित नमून्यातील ओळखपत्र देण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

- १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेतील संबंधित सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य यांना, तसेच गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत सरपंचांना स्वतःच्या स्वाक्षरीत सोबतच्या नमून्यात ओळखपत्रे द्यावीत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्राम पंचायत सरपंचांसाठी देण्यात येणा-या ओळखपत्राच्या रंगामध्ये समानता नसावी, यास्तव जिल्हा परिषद सदस्यांच्या

ओळखपत्राचा रंग पिवळा, पंचायत समिती सदस्यांच्या ओळखपत्राचा रंग सफेद तर ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या ओळखपत्राचा रंग आकाशी निळा असावा.

- २) जिल्हा परिषद सदस्यांनी आपले फोटो मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्यांनी गट विकास अधिका-यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध करून द्यावेत. सरपंचांनी आपले फोटो गट विकास अधिका-यांकडे जमा करावेत.
- ३) या ओळखपत्रावर संबंधित जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा.
- ४) ओळखपत्र ज्या कालावधीसाठी देण्यात येईल, तो कालावधी ओळखपत्रावर ठळक नमूद करावा. ओळखपत्र सर्वसाधारणपणे ३ x ४ सें. मी. आकारापेक्षा मोठे नसावे.
- ५) जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांची नोंदवही जिल्हा परिषद कार्यालयात ठेवण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंचांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांची नोंदवही पंचायत समिती कार्यालयात ठेवण्यात यावी.
- ६) सदस्यत्वाचा कालावधी संपल्यावर किंवा इतर कारणांमुळे पद रिक्त झाल्यास जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत सदस्य यांनी ओळखपत्र संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तात्काळ जमा करणे बंधनकारक राहिल. तसेच कालावधी संपल्यावर किंवा इतर कारणांमुळे पद रिक्त झाल्यास जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांकडून ओळखपत्र जमा करून घेण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहिल. आणि सरपंचांकडून ओळखपत्र जमा करून घेण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहिल. सदस्यांकडून ओळखपत्र जमा केल्याबाबतची नोंद ओळखपत्र नोंदवहीत त्वरीत घेण्यात यावी.
- ७) संबंधित अधिका-यांची मुदत संपताच त्यांना देण्यात आलेले ओळखपत्र अवैध ठरेल. तसेच मुदत पूर्तीनंतर देण्यात आलेल्या ओळखपत्राचा दुरुपयोग केल्यास संबंधित पदाधिकारी कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.
- ८) ओळखपत्र तयार करण्यासाठी येणारा खर्च जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२१११५०४५०२३२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे स्वीय सहाय्यक
२. मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे स्वीय सहाय्यक
३. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्यामार्फत
४. मा. विधानसभा/मा. विधानपरिषद सदस्य
५. मा. प्रधान सचिव (ग्राम विकास व पंचायत राज)
६. विभागीय आयुक्त (सर्व)
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
८. निवड नस्ती (कार्यासन पंरा-१)



जि.प.लोगो

जिल्हा परिषद -----

ओळखपत्र

फोटो


नाव :
पद :
कालावधी : --/--/---- ते --/--/----

धारकाची सही


मुख्य कार्यकारी अधिकारी

रक्तगट :
मोबाईल क्र. :
निवासी पत्ता :

१. हे ओळखपत्र जपून ठेवावे.
२. या ओळखपत्राचा गैरवापर करू नये.
३. ओळखपत्र हरविल्यास तात्काळ गट विकास अधिकारी यांना कळविण्यात यावे.
४. कालावधी संपल्यावर ओळखपत्र गट विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

 सत्यमेव जयते		<div style="border: 1px solid black; padding: 5px; width: fit-content;">जि.प.लोगो</div>
जिल्हा परिषद -----		
पंचायत समिती -----		
ओळखपत्र		
<div style="border: 1px solid black; padding: 10px; width: 60px; height: 60px; margin: 0 auto;">फोटो</div>	नाव :	
	पद :	
	कालावधी :	--/--/---- ते --/--/----
धारकाची सही	मुख्य कार्यकारी अधिकारी	

रक्तगट	:	
मोबाईल क्र.	:	
निवासी पत्ता	:	
<ol style="list-style-type: none">१. हे ओळखपत्र जपून ठेवावे.२. या ओळखपत्राचा गैरवापर करू नये.३. ओळखपत्र हरविल्यास तात्काळ गट विकास अधिकारी यांना कळविण्यात यावे.४. कालावधी संपल्यावर ओळखपत्र गट विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.		

 सत्यमेव जयते		
पंचायत समिती ----		
ओळखपत्र		
<div style="border: 1px solid black; width: 60px; height: 60px; display: flex; align-items: center; justify-content: center;">फोटो</div>	नाव :	
	पद :	सरपंच, ग्रामपंचायत -----
	कालावधी :	--/--/---- ते --/--/----
धारकाची सही		गट विकास अधिकारी

रक्तगट	:	
मोबाईल क्र.	:	
निवासी पत्ता	:	
<p>१. हे ओळखपत्र जपून ठेवावे.</p> <p>२. या ओळखपत्राचा गैरवापर करू नये.</p> <p>३. ओळखपत्र हरविल्यास तात्काळ गट विकास अधिकारी यांना कळविण्यात यावे.</p> <p>४. कालावधी संपल्यावर ओळखपत्र गट विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.</p>		